

AUTHUM INVESTMENT & INFRASTRUCTURE LTD.

CIN: L51109MH1982PLC319008

November 13, 2025

To,

Department of Corporate Relationship BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001. Scrip Code: 539177 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400051 NSE Symbol – AIIL

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Publication - Postal Ballot Notice

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith newspaper publication w.r.t. Postal Ballot notice, published in Business Standard & Mumbai Lakshadweep on November 13, 2025, in their respective print as well as electronic editions.

The extract of newspaper publication is also uploaded on the Company's website at https://www.authum.com/investor.php

We request you to kindly take the above information on record.

Thank you,

For Authum Investment & Infrastructure Limited

Dipyanti Jaiswar Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai Encl: A/a

Registered Office: 707, Raheja Centre, Free Press Journal Road, Nariman Point, Mumbai - 400 021.

Ph.: (022) 6747 2117 * E-mail: info@authum.com * Website: www.authum.com

Corporate Office: The Ruby, 11th Floor, North- West Wing, Plot No. 29, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai – 400 028.

T +91 22 6838 8100 **Customer Service**: 1800 26 88486 **E-mail**: customercare@authum.com

EMA INDIA LIMITED

(CIN: L27201UP1971PLC003408)

Registered Office at: 502, Gopala Chambers, 14/123 Parade, Kanpur-208001.

Tel. No.: +91 94531 53780 • Email ID: emaindia.cs@gmail.com • Website: www.emainduction.com

This advertisement is issued by Mark Corporate Advisors Private Limited ("Manager to the Offer") for and on behalf of Dynalog (India) Limited ("Dynalog"/"Acquirer 1"). Mr. Shivaii Dattatrava Adhalrad ("Acquirer 2"), Mrs. Kalpana Shivaji Adhalrao ("Acquirer 3"), Mr. Akshay Shivaji Adhalrao ("Acquirer 4"), Mr. Apurva Shivaji Adhalrao ("Acquirer 5") and Mrs. Madhuri Akshay Adhalrao ("Acquirer 6"), ("Acquirer 1", "Acquirer 2", "Acquirer 3", "Acquirer 4", "Acquirer 5" and "Acquirer 6" collectively referred to as "**Acquirers**"). pursuant to Regulation 18(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations 2011") in respect of the Open Offer to acquire upto 2.61.300 fully paid-up Equity Shares of ₹10 each of EMA India Limited ("EMA"/"Target Company") at a price of ₹124.00 per equity share, representing 26.00% of the Voting Share Capital of the Target Company

This Pre-Offer Advertisement should be read in continuation of, and in conjunction with the:

- (i) Public Announcement dated July 30, 2025 ("Public Announcement" or "PA");
- Detailed Public Statement which was published on August 06, 2025 in the newspapers namely Business Standard (English), Business Standard (Hindi), Navshakti (Marathi) and Lokbharti (Hindi) ("Detailed Public Statement"/"DPS"):
- Draft Letter of Offer dated August 13, 2025 ("Draft Letter of Offer"/"DLoF"); and
- Letter of Offer dated November 01, 2025 ("Letter of Offer"/"LoF").
 - The Equity Shareholders of the Target Company are requested to kindly note the following information related to the Open Offer:
- Offer Price: The Open Offer is being made by the Acquirers to the Public Shareholders of EMA India Limited ("EMA"/"Target Company") to acquire up to 2,61,300 fully paid-up Equity Shares having face value of ₹10 each at a price of ₹124.00 per equity share ("Offer Price"), payable in cash. There has not been any revision in the Offer Price.
- Recommendation of the Committee of Independent Directors ("IDC"): The Committee of Independent Directors ("IDC") of the Target Company has issued recommendation (relevant extract) on the Offer, which was published on November 10, 2025 in the above-mentioned newspapers and the same are as under

Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable	
	IDC has taken into consideration the following for making the recommendation:
	IDC has reviewed (a) The Public Announcement ("PA") dated July 30, 2025 in connection with the Offer issued on behalf of the

Acquirers: (b) The Detailed Public Statement ("DPS") dated August 13 2025; and (c) The Letter of Offer ("LoF") dated November 01, 2025 Based on the review of PA, DPS and LoF, the IDC is of the opinio that the Offer Price of ₹124.00 per equity share for public shareholder offered by the Acquirers (more than the highest price amongst the selective criteria mentioned under Justification of Offer Price) is in line with the regulation prescribed by SEBI under the Regulations and prima facie appears to be justified. However, the Public Shareholders should independently evaluate the Offer and take informed decision in the matter.

- There was no Competitive Bid.
- The dispatch of Letter of Offer to the Public Shareholders as on the Identified Date i.e., 4) October 30, 2025 is in accordance with Regulation 18(2) of SEBI (SAST) Regulations, 2011 and has been completed (either through electronic mode or physical mode) on November 06, 2025. The Identified Date was relevant only for the purpose of determining the Public Shareholders to whom the LoF was to be sent. It is clarified that all the Public Shareholders (even if they acquire equity shares and become shareholders of the Target Company after the Identified Date) are eligible to participate in the Open Offer.
- A copy of the LoF is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in and BSE at www.bseindia.com. A summary of the procedure for tendering of equity shares in the Open Offer is as below:
 - In the case of Equity Shares held in physical form: Public Shareholders holding Equity Shares in physical form may participate in the Open Offer through the relevant Selling Broker by providing name, address, distinctive numbers, folio numbers, number of Equity Shares held, number of Equity Shares tendered and other relevant documents as mentioned in paragraph 8.12 of the LoF along with duly filled and signed Form SH-4.
 - In case of Equity Shares held in dematerialized form: Public Shareholders who desire to tender their Equity Shares under the Open Offer would have to approach their respective stockbrokers ("Selling Broker") registered with BSE within the normal trading hours of the secondary market, during the Tendering Period in accordance with the procedure as mentioned in point no. 8.11 of the LoF.
 - In case of non-receipt/non-availability of the form of acceptance/ withdrawal, the application can be made on plain paper along with the following details:
 - In case of physical shares: Name, address, distinctive numbers, folio nos. number of shares tendered/withdrawn.
 - In case of dematerialized shares: Name, address, number of shares tendered/ withdrawn, DP name, DP ID, Beneficiary account no. and a photocopy of delivery instruction in "off market" mode or counterfoil of the delivery instruction in "off market" mode, duly acknowledged by the DP in favour of the Depository Escrow Account.
- The Open Offer will be implemented by the Acquirers through Stock Exchange Mechanism made available by the Stock Exchanges in the form of separate window ("Acquisition Window") as provided under the SEBI (SAST) Regulations, 2011 and SEBI circular CIR/ CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 issued by SEBI as amended via SEBI circular CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 09, 2016 and SEBI circular SEBI/HO/CFD/ DCRIII/CIR/P/2021/615 dated August 13, 2021, as amended, including any guidelines and circulars issued in relation to the same by the Stock Exchange, clearing corporations and SEBI ("Acquisition Window Circulars").
- All Documents/information referred under the "Documents for Inspection" will be made available electronically as well as physically for inspection by the Public Shareholder(s) of the Target
- Company The Final Observation Letter No. SEBI/HO/CFD/CFD-RAC-DCR2/P/OW/2025/0000027500/1 dated October 28, 2025 and the comments received from SEBI in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations, 2011 have been duly incorporated in the Letter of Offer and also in this advertisement to the extent applicable.
- The risk factors relating to the Underlying Transaction and the Proposed Open Offer has been suitably incorporated in the Letter of offer.
- The new definition of "Long Stop Date", and "Underlying Transaction" under the head
- 'Abbreviations/Definitions" has been suitably incorporated in the Letter of Offer. The brief description of Sellers Warranties has been suitably disclosed in the Letter of offer.
- The total purchase consideration for the above-mentioned SPA is ₹5,61,16,076, Out of which ₹5,05,04,468 have been paid by the Acquirers to the Promoter/Promoter Group Sellers as part of the purchase consideration on the execution of SPA and the balance consideration after adjusting the said amount has been paid on September 10, 2025. Thereafter, the SPA was consummated on September 12, 2025, and all the equity shares of the SPA i.e. 4,52,549 equity shares were transferred by the Sellers to the respective demat account of the Acquirers, in terms of Regulation 22(2) of SEBI (SAST) Regulations, 2011.
- There are no regulatory actions/administrative warnings/directions subsisting or proceedings 13) pending against Manager to the Offer, under SEBI Act, 1992 and Regulations made thereunder or by any other Regulator.
- 14) There are no regulatory actions/administrative warnings/directions subsisting or proceedings pending against the Registrar to the Offer, under SEBI Act, 1992 and Regulations made thereunder or by any other Regulator.
- There are no actions/penalties taken/levied by SEBI/RBI/Stock Exchanges against the Registrar to the Offer under SEBI Act, 1992 and regulations made there under, except for levy of penalties of ₹5,00,000 and ₹10,00,000 by SEBI vide its Orders dated February 28, 2025, Further, SEBI initiated Recovery Proceedings against the RTA and Notice of Demand were issued on June 02, 2025, against which the RTA filed appeals before Hon'ble SAT and an Order was passed by Hon'ble SAT on June 12, 2025 with the Interim Direction to stay the SEBI Order for recovery of penalties, subject to deposit of 50.00% of the said penalty amount in both the matters. Accordingly, Registrar to the Offer deposited 50% of the penalty amount i.e. ₹7,50,000 with SEBI on July 09, 2025, and the appeal is yet to be decided.
- The Acquirers intend to diversify the business of the Target Company and accordingly given their consent to the Target Company to alter its main Object Clause of the Memorandum of Association which may be in alliance with the existing business of Dynalog (India) Limited ("Dynalog"/"Acquirer 1").
- The major contingent liabilities of Dynalog India Limited ("Acquirer 1") and EMA India Limited 17) ("Target Company") as per the Audited Financials Statements as on March 31, 2025 has been disclosed in the Letter of Offer.
- There was no merger or demerger, spin off during the last three years involving Dynalog India Limited ("Acquirer 1").
- There are no regulatory actions/administrative warnings/directions subsisting or proceedings 19) pending against (i) the Acquirers, (ii) the Promoters/Shareholders/Ultimate Beneficial Owners (UBOs) of Acquirer 1, and (iii) Directors of Acquirer 1 under SEBI Act, 1992 and Regulations
- made thereunder or by any other Regulator. There are no actions/penalties taken/levied by SEBI/RBI/Stock Exchange under SEBI Act, 20) 1992 and Regulations made there under against the Acquirers.
- The Acquirers shall not sell any equity shares of the Target Company held by them, if any, during the Offer Period in terms of Regulation 25 (4) of SEBI (SAST) Regulations, 2011.
- There are no direct/indirect linkages/relationship/association of the Acquirers with (i) Promoter(s)/ Promoter Group of the Target Company; (ii) Directors of the Target Company; (iii) Immediate relatives of the Promoter(s)/Promoter Group/Directors of the Target Company; (iv) Public Shareholders of the Target Company; and (v) the Target Company.
- 23) There is no direct or indirect connection/relationship of Aegis Investment Fund PCC (Shareholder of Dynalog India Limited), with the Promoters of Dynalog India Limited ("Acquirer 1").
- There is no direct or indirect connection/relationship of Aegis Investment Fund PCC (Shareholder
- of Dynalog India Limited), with the Target Company, its Promoters or Directors. Neither the Acquirer 1 nor any of its Directors/Key Managerial Personnel ("KMPs") have been categorized or declared as: (i) a 'wilful defaulter' issued by any bank, financial institution, or consortium thereof in accordance with guidelines on wilful defaulters issued by Reserve Bank of India in terms of Regulation 2(1)(ze) of SEBI (SAST) Regulations, 2011; or (ii) a fugitive economic offender under Section 12 of Fugitive Economic Offenders Act, 2018 (17 of 2018) in terms of Regulation 2(1)(ja) of SEBI (SAST) Regulations, 2011.

- The Promoter Shareholders of Dvnalog India Limited ("Acquirer 1") have not been prohibited 26) by Securities and Exchange Board of India ("SEBI") from dealing in securities, in terms of directions issued u/s 11B of the SEBI Act, 1992 or under any of the Regulations made under the SEBI Act. 1992.
- The Acquirer 1 has not acquired Equity Shares of the Target Company during the fifty-two (52) weeks immediately preceding the date of the Public Announcement and for a period of eight (8) financial years preceding the financial year in which the Public Announcement for the open offer has been made.
- The Acquirers are not intending to delist the Equity Shares of the Target Company from the Stock Exchange post completion of Open Offer Formalities.
- Mr. Shivaji Dattatraya Adhalrao ("Acquirer 2") will be classified as Promoter Group of the Target Company on closing date.
- The earlier address of the Registered Office of the Target Company was C-37, Panki Industrial Area, P.O. Udyog Nagar, Kanpur-208022.
- There are no regulatory actions/administrative warnings/directions subsisting or proceedings pending against the (i) Promoters of the Target Company; (ii) the Target Company; (iii) Directors of the Target Company, under SEBI Act, 1992 and Regulations made thereunder or by any
- There are no penalties levied by SEBI/RBI/Stock Exchange against (i) the Promoters/Promoter Group of the Target Company, (ii) Directors of the Target Company, and (iii) the Target Company. Further, as on date, there are no penalties paid by either the Promoters/Promoter Group/Directors of the Target Company or the Target Company.
- The Promoter/Promoter Group of the Target Company have not filed any disclosure under Regulation 10 (7) of SEBI (SAST) Regulations, 2011.
- Neither of the Promoters nor any of the immediate relatives of Promoters/Directors of Diatech Tools India Private Limited have any direct/indirect relations/associations with (i) any of the public shareholders of the Target Company; and (ii) Acquirer(s) of the Target Company.
- 35) As on date of LoF, there are no shares pledged by the Promoters of the Target Company. The marketable lot for the Equity Shares of the Target Company is 1 (One) Equity Share.
- The Promoters/Promoter Group will be re-classified as Public Shareholders post completion of Open Offer formalities in compliance with the SEBI (SAST) Regulations, 2011.
- 38) The Company has complied with all the listing and trading requirements in the last ten (10) vears including SEBI (LODR) Regulations, 2015, as amended at the Stock Exchange(s) where shares of the Company are listed i.e. BSE Ltd, Mumbai ("BSE"). Further, there were no punitive actions taken against the Company in the last ten (10) years by any Stock Exchange(s) where the shares of the Company are listed.
- The total number of Public Shareholders as on Identified date was 1,793.
- The new address of the Mr. Akshay Shivaji Adhalrao ("Acquirer 4") has been suitably updated at all applicable places in the LoF.
- The appointments of Mr. Akshay Shivaji Adhalrao (DIN: 00314926), Mr. Rohit Rajendra Goyal (DIN: 06894223) and Mrs. Madhuri Akshay Adhalrao (DIN: 00315018) as Directors with effect from October 01, 2025 on the Board of the Target Company has been disclosed in the Letter
- Schedule of Activities:

The Schedule of Activities have been revised and the necessary changes have been incorporated in the LoF. The Revised Schedule of Activities is in compliance with the applicable provisions of SEBI (SAST) Regulations, 2011 and the same is as under:

Sr.	Nature of Activity	Original Schedule	Revised Schedule ⁽¹⁾	
No.		Day & Date	Day & Date	
1)	Date of the Public Announcement	Wednesday, July 30, 2025	Wednesday, July 30, 2025	
2)	Date of publishing the Detailed Public Statement	Wednesday, August 06, 2025	Wednesday, August 06, 2025	
3)	Last date for filing of Draft Letter of Offer with SEBI	Wednesday, August 13, 2025	Wednesday, August 13, 2025	
4)	Last date of a Competing Offer(s) ⁽²⁾	Friday, August 29, 2025	Friday, August 29, 2025	
5)	Last date for receipt of SEBI observations on the DLOF (in the event SEBI has not sought clarifications or additional information from the Manager)	Monday, September 08, 2025	Tuesday, October 28, 2025 ⁽³⁾	
6)	Identified Date ⁽⁴⁾	Wednesday, September 10, 2025	Thursday, October 30, 2025	
7)	Last date by which the Letter of Offer will be dispatched to the Eligible Equity Shareholders as on the identified date	Wednesday, September 17, 2025	Friday, November 07, 2025	
8)	Last date by which the recommendation of the committee of Independent Directors of the Target Company will be given and published	Friday, September 19, 2025	Tuesday, November 11, 2025	
9)	Last Date for revising the Offer Price/ number of shares	Monday, September 22, 2025	Wednesday, November 12, 2025	
10)	Date of Public Announcement for Opening the Offer	Tuesday, September 23, 2025	Thursday, November 13, 2025	
11)	Date of Commencement of the Tendering Period ("Offer Opening Date")	Wednesday, September 24, 2025	Friday, November 14, 2025	
12)	Date of Closing of the Tendering Period ("Offer Closing Date")	Wednesday, October 08, 2025	Thursday, November 27, 2025	
13)	Last date for communicating Rejection/ acceptance and payment of consideration for accepted equity shares or equity share certificate/return of unaccepted share certificates/credit of unaccepted shares to Demat Account	Friday, October 24, 2025	Thursday, December 11, 2025	

Notes:

- Where last dates are mentioned for certain activities, such activities may take place on or before the respective last dates
- There is no competing offer to this Offer.
- Actual date of receipt of SEBI observations on the DLoF.
- Identified Date is only for the purpose of determining the names of the Eligible (4) Shareholders as on such date to whom the Letter of Offer will be sent. It is clarified that all the holders (registered or unregistered) of Equity Shares of the Target Company except the Acquirers, and Promoter/Promoter Group of the Target Company, are eligible to participate in this Offer any time during the tendering period of the Offer.

Letter of Offer:

The Letter of Offer dated October 31, 2025 was inadvertently dispatched to the Public Shareholders of the EMA India Limited ("Target Company") through physical mode on November 06, 2025, containing incomplete information. However, the correct version of the Letter of Offer dated November 01, 2025 was dispatched through electronic mode to the Public Shareholders as well as filed with SEBI, BSE and Target Company on November 07, 2025. The printed Letter of Offer dated November 01, 2025 is now being dispatched to the eligible Public shareholders of the Target Company to rectify the mistake

Capitalized terms used in this advertisement, but not defined herein, shall have the same meanings assigned to such terms in the PA, DPS and the Letter of Offer. This advertisement will be available on the website of SEBI i.e., www.sebi.gov.in.

Issued by the Manager to the Offer:



Place: Mumbai

Mark Corporate Advisors Private Limited CIN: U67190MH2008PTC181996

404/1, The Summit, Sant Janabai Road (Service Lane), Off W. E. Highway, Vile Parle (East), Mumbai- 400 057

Tel. No.: +91 22 2612 3207/08

Contact Person: Mr. Manish Gaur E-Mail ID: openoffer@markcorporateadvisors.com

Investor Grievance Email ID: investorgrievance@markcorporateadvisors.com SEBI Registration No.: INM000012128

For and on behalf of the Acquirers:

For Dynalog (India) Limited		
Sd/-	Sd/-	Sd/-
Akshay Shivaji Adhalrao Managing Director	Shivaji Dattatraya Adhalrao	Kalpana Shivaji Adhalrao
Sd/-	Sd/-	Sd/-
Akshay Shivaji Adhalrao	Apurva Shivaji Adhalrao	Madhuri Akshay Adhalrao
Date : November 13, 2025		



GKW LIMITED

CIN – L27310WB1931PLC007026 Building, 1stFloor, 97, Andul Road, Howrah – 711 103, West Bengal Phone No: 033 2668 5247/2668 4763; Email id: gkwro@gkw.in; Website: www. gkwltd.com

Notice of Special Window for re-lodgement of transfer requests of physical shares Further to our Newspaper advertisement on 22nd July 2025, and 17th September, 2025, it is again prought to the notice of the shareholders of GKW Limited by this advertisement that in terms of SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July 2025, a specia window has been opened for a period of 6 (six) months from 7th July, 2025 to January 6th, 2026, for re-lodgement of transfer deeds which were lodged prior to 1st April, 2019 and were

rejected/returned/not attended due to deficiency in the documents/process/or otherwise. Eligible shareholders are requested to approach CB Management Services Pvt. Ltd (Company's RTA) at Rasoi Court, 5" Floor, 20, Sir R.N. Mukherjee Road, West Bengal, Kolkata-700001, Ph. no: 033–40116700, Email-id: rta@cbmsl.com, to re-lodge the documents completed in all aspects on or before 6th January 2026. During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode subject to compliance with due

process for such transfer-cum-demat requests We urge all the eligible shareholders who had submitted transfer requests in the past and are yet to receive transferred shares due to deficiencies, to take benefit of this special window For GKW Limited

Dated: 12th November 2025

Raiu Shaw Company Secretary ACS: 36111

INSILCO LIMITED

Under Voluntary Liquidation wef 25.06.2021) CIN: L34102UP1988PLC010141

egd. Office : B-23, Sector-63, Noida, Uttar Pradesh-201301 none: 09837923893, Email id: insilco2@gmail.com, Website: v Statement of Un-audited Financial Results for the Quarter/Half year ended 30th September 2025 (Rs. in Lakh

Previous Corresponding **Particulars** 30 30 ending in the previous year 30 1 Marc 2025 2025 2025 September 2024 Total income from operations (net) oss) for the period (before Tax -88 -181 -30 xceptional and/or Extraordinary items#) oss) for the period before tax (after -88 -181 -22 -30 xcentional and/or Extraordinary items# oss) for the period after tax (after -91 -28 -52 -186 xceptional and/or Extraordinary items# -52 -186 otal Comprehensive (Loss) for the period Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) aid up Equity Share Capital 3,399 3,399 serves (excluding Revaluation Reserve -2.590 s shown in the Audited Balance Sheet o the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations -0.15 -0.30 -0.45 -0.08 a) Basic

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The Statutory Auditor has issued modified Audit Report on the Standalone Ind AS Financial Statement as at and for the Quarter/Halfy ear ended September 30, 2025. The full format of the Quarterly/Annual Financial Results alongwith Limited Review Report are available on the website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.insilcoindia.com). #The Company does not have any Exceptional and Extraordinary Items to report in above periods

-0.15



) Diluted

For and on behalf of Board of Directors of Insilco Limit

IP-P-02564/2021-2022/13955]

Sd/-Chaitali Telele Kapila Gupta Managing Director DIN: 10392374 Liquidator of Insilco Limited [Registration no. IBBI/IPA-001

-0.30

Place: Mumba

AUTHUM

Authum Investment & Infrastructure Limited CIN: L51109MH1982PLC319008

Registered Address: 707, Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021

Corporate Office: 11th Floor, The Ruby, North-West Wing, Senapati Bapat Road, Dadar West, Mumbai - 400028

Email: secretarial@authum.com, Website: www.authum.com, Ph. No.: (022) 6747 2117

from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL"), as on Friday, November 07, 2025 ("Eligible Members") and whose e-mail IDs were available with the Company.

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the Company has on November 12, 2025 sent the Postal Ballot Notice ("Notice") dated November 10, 2025, by e-mail, to all Members whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners, received

A copy of the Notice is also available on the website of the Company at www.authum.com , the relevant section of the website of BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, National Stock Exchange Limited ("NSE") at www.nseindia.com and the website of the remote e-voting service providing agency to the Company viz. CDSL at www.evotingindia.com. Members who do not receive the Notice may download the same from the above-mentioned websites The Company is providing facility for voting remotely, only by electronic means ("e-voting"), to its Eligible Members, for seeking their approval on the resolution specified in the Notice, in accordance with Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereo for the time being in force), General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10 General Circular No. 39/2024 dated December 37, 2020, General Circular No. 10/ 2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021. General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and Circular No. 09/2024 dated September 19, 2024, Circular No. 03/2025 dated September 22, 2025 and any other circulars as issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General

postal ballot in relation to the following resolutions as set out in the Postal Ballot Notice dated November 10, 2025: 1. Approval of Authum Investment & Infrastructure Limited Employee Stock Option

Approval of Authum Investment & Infrastructure Limited Employee Stock Option Scheme 2025 ("Scheme 2025") for grant of employee stock options to the eligible employees of subsidiary(ies) company(ies) of Authum Investment & Infrastructure Limited under Scheme 2025.

Meetings ("SS-2") and any other applicable law, rules, guidelines and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), to seek approval of the members of the Company by the way of

In terms of the MCA Circulars, physical copies of the Notice, along with postal hallot forms and pre-paid business envelope, have not been sent to any Member. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members eligible to vote, is restricted only to e-voting i.e. by casting their votes electronically nstead of submitting postal ballot forms.

Members holding Equity Shares of the Company as on Friday, November 07, 2025 (the "Cut-off Date"), shall only be entitled to vote through e-voting process in relation to the resolution specified in the Notice. A person who becomes a Member after the Cut-off Date should treat the Notice for information purpose only. Members may send a request to helpdesk.evoting@cdslindia.com for procuring user ID and password for e-voting. Members are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-voting

facility. After successful submission of the e-mail ID, the Company or RTA will share an electronic copy of the Notice within 48 hours of receiving details of e-mail ID The manner of voting by (i) individual shareholders holding Equity Shares of the Company in demat mode. (ii) shareholders other than individuals holding Equity Shares of the Company in demat mode and (iii) shareholders who have not registered their e-mail address, is explained in the Notes to the Notice. The manner in which persons who have acquired shares and become members of the Company after before who have acquired shales and become infinites of the Company and the dispatch of notice may obtain the login ID and password and persons who have forgotten their User ID and Password, can obtain / generate the same, has

also been provided in the Notice. The e-voting period will commence on 9:00 A.M. (IST) on Thursday, November 13, 2025 and will end at 5:00 P.M. (IST) on Friday, December 12, 2025. During this period, eligible members of the Company may cast their votes electronically. The e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid

period Contact details in case of any technical issue on NSDL Website

Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at voting@nsdl.co.in or call at: 022 -

Contact details in case of any technical issue on CDSL Website Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911

4886 7000 and 022 - 2499 7000 The Board of Directors of the Company has appointed Mr. Mayank Arora (Membership No. F10378), Partner of M/s. Mayank Arora & Co., Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot only through the e-voting process, in fair and transparent manner.

After completion of scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit their Report to the Chairman of the Company or a person authorised by him. The results of the e-voting will be announced by the Chairman of the Company or a person authorised by him, on or before Tuesday, December 16, 2025, on the website of the Company (www.authum.com) and CDSL (www.evotingindia.com) and also displayed at the Registered Office of the Company. The same will also be simultaneously forwarded to the BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and National Stock Exchange Limited ("NSE") at www.nseindia.com, for placing the same on their websites. The resolution, if approved, will be taken as having been duly passed on the last date specified for e-voting i.e. Friday, December 12, 2025.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 21 09911.

For Authum Investment & Infrastructure Limited

Place: Mumbai Dipyanti Jaiswar Date: November 12, 2025

Company Secretary and Compliance Officer

सोलापूरातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी - जिल्हाधिकारी

निवडणुक आयोगाने सर्व संबंधित नगरपालिकेचे राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायती यांचा सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सोलापुर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा व एक नगरपंचायती यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुर जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुक विषयक कामकाज सुरळीतपणे पार पाडून निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कूम ार आशीर्वाद यांनी केले.

नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमाच्या आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद म ार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कूलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी निवासी नि-हाळी. अभिजीत उपजिल्हाधिकारी पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, जिल्हा सह

निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सहाय्यक निवडणुक अधिकारी दरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा व एका पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नियुक्त करण्यात आलेले सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, सर्व निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची सविस्तर माहिती घ्यावी. राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना, पत्र, हँडबुक याप्रमाणे दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी व निवडणूक अत्यंत शांततामय वातावरणात व निर्भयपणे होतील जिल्ह्यातील नगरपरिषदा व यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचित केले आहे.सर्व नगरपरिषद् व नगरपंचायत क्षेत्रात कायदा व सृव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्व संबंधित प्रांत अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार यांनी संयुक्तपणे बैठका घ्याव्यात.

यांतर्गत काम करताना लोकसभा,

विधानसभा निवडणुकी प्रमाणे

माहिती संकलित करावी. याम

ध्ये सर्व संबंधित अधिकारी

व यंत्रणांना जिल्हा निवडणूक

शेअर सर्टिफिकेट हरवले आहे

तमाम लोकांस कळविण्यात येते की, श्री. सुधीर यशवंत पोटले, राहणार १६५/५२०५, पहिलामाळा, बी-विंग, कन्नमवार नगर, विकोळी(पू), मुंबई -४००८३ यांचे शुक्लेंद्र को.ऑ.हो.सो.,१६५, तळमजला, कन्नमवार नगर, विकोळी(पू), मुंबई -४०००८३ येथील राहते घराचे शेअर्स सर्टिफिकेट क. ५३, (क.२६१ ते २६५) प्रत्येकी ५० रू किंमतीचे एकुण ५ शेअर्स कोटेतरी पडुन गहाळ झाले असुन त्याची तकार विकीळी पोलिस स्टेशनमध्ये कागदपत्र गहाळ मिसिंग रिज नं. ११०५/२०२५ दि. ११/११/२०२५ कडे दाखल केली आहे.

सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास वा कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास नमुद पत्त्यावर संपर्क करावा हि विनंती.

> श्री. सुधीर यशवंत पोटले, १६५/५२०५, पहिलामाळा, बी-विंग, कन्नमवार नगर, विकोळी(पू), मुंबई -४०००८३. मो. ७०३९६४३८१४

जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.३२३/३२४, ३रा मजला, इमारत क्र.९, लक्ष्मी प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६४. **सीआयएन:** एल६७१९०एमएच२०००पीएलसी०३३१८० **ई-मेल**:jmdtele@gmail.com वेबसाईट:www.jmdlimited.com ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवा

ľ			,		(रु.लाखात)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेले ६ महिने ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित
۹. ۲.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष	38.99	89.7८	Ę0.30	२९२.३४
3.	साधारण बाबपुर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष	98.82	३६.०५	३८.५ ४	94६.९४
8.	साधारण बाबपुर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	98.82	३६.०५	३८.५ ४	908.34
ч.	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	94.39	२४.७१	२९.६२	932.८७
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष				
ξ.	उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल	94.39	28.09	२९.६२	932.८७
IJ.	(द.मु.१०/– प्रत्येकी) इतर समभाग	२८८५.८४०	२८८५.८४०	२८८५.८४० ९७८.६९	२८८५.८४० ९४९.०७०
८.	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) रू.१०/– प्रत्येकी (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
	अ) मूळ	0.04	0.09	0.90	०.४६
	ब) सौमिकृत	0.04	0.09	0.90	0.४६

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षाचे सविस्त मन्यातील जतारा आहे. ३०.०९ २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षा iपूर्ण नमुना कंपनीच्या www.jmdlimited.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य vww hseindia com वेबसाईटवर उपलब्ध आहे

दिनांक: ११.११.२०२५

दिनांकः ११.११.२०२५

ठिकाणः मुंबई



जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेडकरि कैलाश प्रसाद पुरोहि व्यवस्थापकीय संचाल

लिक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेड

सीआयएन:एल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७० नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर.:९१-२२-६९९६७९००, , कं.कोड:५०५३२० वेबसाईट:www.lynxmachinery.com, ई-मेल:cosec@lynxmachinery.com

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही			
	(₹	न.हजारात, ईपीए -	स व्यतिरिक्त)
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0	0	६४
एकूण	0	0	६४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	-3499	-2290	-9२६८६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक बाबनंतर)	-3499	-2290	-9२६८६
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	-3488	-2290	-9२६८६
करानंतर कालावधीकरिता सर्वकष उत्पन्नानंतर			
एकूण नफा/(तोटा) (करानंतर)	-3499	-2290	-9२६८६
भरणा केलेले समभाग भांडवल			
(दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती शेअर)	90244	90244	90244
राखीव-इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित			
ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)			-930६२
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व)			
मूळ	(३.५१)	(२.२४)	(१३.६९)
सौमिकृत	(3.49)	(२.२४)	(१३.६९)
*वार्षिकीकरण नाही			

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.lynxmachinery.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने प्रद्युम्न जजोदिया व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००१३८१७५

ठिकाणः ठाणे

: आयुक्त योगेश डोके यांच्यासह कार्यालयाच्या वतीने आवश्यक येतील असेही आशीर्वाद यांनी त्या सूचना वेळोवेळी देण्यात सांगितले

Muthoot Mercantile Limited Regd.Office: 'Muthoot Floors', Opp:W & C Hospital, Thycaud, Trivandrum, Kerala - 69501-

GOLD AUCTION NOTICE

Notice is hereby given for the information of all concerned that Gold ornaments pledged with the under mentioned branches of the company in different branches of MUMBAI &PUNE for the period which were overdue for redemption and have not been redeemed so far in spite of repeated notices, will be auctioned or 17.11.2025 at respective branches. Bidders/customers can participate for auction by remitting EMD. In case successful bidding does not take place on this date, pending packets will be auctioned through Online Auction Website - https://egold.auctiontiger.net post auction date. Contact details: ph: 9870426765

PLEDGE NOS: MUMBAI &PUNEBadlapur:-9029,9035,11074,11188,11195,11196,11197 11198,11203, 11226,11243, 11245, 11253,11269,11273,11284,11313,11322,11338,11339,11340, Bhandup:- 3075,3085,6001,6094, 6135,6139,6142,6190,6228,6229, 6233,6236, 6244,6248,6254, 6259. 6264. 6265. 6272. 6273. 6282.6283. 6285.6302.6307.6314.6316.6318.6325.6326 6337,6342, 6351,6363,6376,Panyel Old:-2590,Panyel New:-8528,8633,Virar-7542,8177,9957 10706, 10787,10868,10932,Ulhas Nagar:-4559, Kalyan East:-9254,9260,9277,9280,9296,9306 9326,9332,9343,9344,9362, 9390,9391, 9403, Ghansoli:-6624,7374,7698,7723,7734,7754 7768,7790,7797,Kharghar:-3070,5139,5147, Neral:- 14950,Nalasopara:-2900,2907,6154 6454.6499. 6856.6912. 6999.7018.7293 .10453.10477.10493.10495.10496.10504.10508 10509,10513,10516,10518,10519,10526,10536,10537,10541,10546,10547,10548,10549,10550,10551,10559,10563,10568,10569,10579,10581,10582,10583,10587,10588,10590,10600,10612 10613,10622,10625,10649,10650,10659,Ulwe:-7805,8081,8260,Badlapur West 6595,6606,6627,6633,Koperkhairane:-4416,4699,Bhiwandi:-4430,V asai:-4069,4456,6383,Ulha Nagar East:-5714, Kalamboli:-2443, Kalyan West:-2849, Dombivili East:-6800, 7038, 723 7504,7673,7727,7797,7813,7907,7931,7978,8035,8109,8130,8136,8139,8160,8169,8181,8196 8202,8220,8227,8228,8266,8269,8288,8305,8312,8313,8318, Nalasopara West:- 2339 3664.3936.4296. 4360.4478.4568.4569.4600.4613.4641.4646.4667.Khopoli 4461,4470,4516,4519,4532,4533,4546,4561,4563,4566,4569,4586,Bhayander East 4300,Shahpur:-4385,Airoli:-3254,3824,Vasai West :-1995,1996,2019,2021,2022,2032,2218,Neru West: -:2413,Dahanukar: Colony Kothrud:-3920,3956,3973,Bhosari:-2955,Boisar:-3030,3038 3060,3098, 3106,Mumbra:-5127,5697,5718,5820,5865,6006,6013,6074, 6130,6132 6156 6160 6200 6208 6209 6221 6229 6236 6238 6241 6251 6255 6256 6278 6288 6309 6314,6325,6334,6335,6336,6339,6346,6363,6368,63671,6373,6374,6390,6391,6392,6393,394,6396,6402,6417,6437,6453,6463,6464,6466,6468,6472,6483,6484,6497,Thane West: 2340,2350,2361,2364,2378,Dighi:-1387,2115,2145,2188,2191,2197,2199,2203,2204 2216,2218,2221,Kondhwa:-1945,1949,1962,1975,Chinchwad:-2459,2496,Talegaon:-2004,

Place: Trivandrum, Date: 12.11.2025

VISAGAR

NOTICE

SHRI MADHUKAR DINKAR SATAM nember of the Jai Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd having Address at Jay Shree Siddhivinayal (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd CHS Sambhaji Nagar, S.N. Road, Andher (East), Mumbai 400069 and holding flat tenement No. 118 in the building of the Society died on 16/05/2018 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital/ property of the society within a period of 15 days from publications of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society in such manner as is provided under the Bye laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered Bye laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, it the office of the society/ with the secreta of the society between 7 P.M. to 9 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai. Date:13/11/2025

For and on behalf of Jai Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd Hon. Secretary

for Muthoot Mercantile Limited, Chairman

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालयः** ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. **दूर.**:०२२-६७४२४८९५, वेबसाईट: www.vpl.visagar.in, ई-मेल: contact@visagar.com, सीआयएन:L65990MH1983PLC030215

३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

[ক্.লাবান						(रू.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	३०.०९.२०२४	३०.०९.२०२५	३०.०९.२०२४	३१.०३.२०२५
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.89	90.८५	0	99.38	0	9.49
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२९.९९)	(५९.६२)	(89.८٩)	(८९.६१)	(८६.४८)	(90८.9३)
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२९.९९)	(५९.६२)	(४٩.८٩)	(८९.६१)	(८६.४८)	(१७८.१३)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२९.९९)	(५९.६२)	(89.८٩)	(८९.६१)	(८६.४८)	(१६६.४०)
खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा)	0	0	0	0	0	0
एकूण कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न	(२९.९९)	(५९.६२)	(89.८٩)	(८९.६१)	(८६.४८)	(१६६.४०)
भरणा केलेले समभाग भांडवल	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/-प्रत्येकी)(वार्षिकरकरण नाही)						
अ) खंडीत व अखंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता						
मूळ व सौमिकृत	(0.09)	(0.02)	(0.09)	(0.03)	(0.03)	(0.0६)
ब) अखंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता	1					
मूळ व सौमिकृत	(0.09)	(0.02)	(0.09)	(\$0.0)	(0.03)	(0.0६)
क) खंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता		l , ,		l , ,	, ,	, ,
मूळ व सौमिकृत	(0.09)	(0.02)	(0.09)	(\$0.0)	(\$0.0)	(0.0६)



सही / अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाल

ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेड

कार्यालय क जी१९१. तळमजला. रघलिला मेगा मॉल. पोयसर आगाराच्या मागे. कांदिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ ई-मेल:transglobefoods@gmail.com, वेबसाईट:www.transglobefoods.com, सीआयएन:एल१५४००एमएच१९८६पीएलसी२५५८०७

			संपलेली तिमाही		संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष
अ.	तपशील	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	30.09.2028	३०.०९.२०२५	30.09.7078	३१.०३.२०२५
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनात्न एकूण उत्पन्न	0.24	-	-	0.24	-	१८.२०
۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,						
	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(४.९६)	(५.२३)	(১৬.১)	(१०.२०)	(९.१२)	(३.१९)
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(४.९६)	(५.२३)	(১৬.১)	(१०.२०)	(९.१२)	(३.१९)
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(४.९६)	(५.२३)	(४.७८)	(१०.२०)	(९.१२)	(३.१९)
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)						
	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(४.९६)	(५.२३)	(४.७८)	(१०.२०)	(९.१२)	(३.१९)
ξ.	समभाग भांडवल	४२.१३	४२.१३	४२.१३	४२.१३	४२.१३	४२.१३
b.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील						
	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	-	(९०.०८)
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	१. मूळ	(3.82)	(३.६१)	(3.30)	(७.०४)	(६.३०)	(2.20)
	२. सौमिकृत	(3.83)	(३.६१)	(3.30)	(७.0४)	(8.30)	(२.२०)
_							

दिपः सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेणुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांच सविस्तर नमुन्याती उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षिव संपूर्ण नमुना स्टॉक एक्सबेंजच्या आणि सूचिबब्द संस्थेच्या www.bseindia.com व कंमनीच्या www.transglobefoods.com वेबसाईटव

संचालक मंडळाच्या वतीने व करित ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेर प्रभाकरभाई रमेशभाई खक्क व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०६४९१६४

दिनांक: ११.११.२०२५

advanced enzymes

ॲडव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीस लिमिटेड

सीआयएनः एल२४२००एमएच१९८९पीएलसी०५१०१८ नोंद. कार्या. व कॉपॉरेट कार्या.: सन मॅग्नेटिका, ५वा मजला, एलआयसी सर्विस रोडजवळ, लुईसवाडी, ठाणे–४००६०४, महाराष्ट्र, भारत.

दूरः+९१-२२-४१७०३२२०, फॅक्सः+९१-२२-२५८३५१५९, वेबसाईटःwww.advancedenzymes.com ई-मेल:sanjay@advancedenzymes.com ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.दशलक्ष	nत, उत्प न्न प्रति	गाग व्यतिरिक्त
	संपलेली तिमाही			संपलेल	ी सहामाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9८84.२८	9८५९.98	१४६०.९५	३७०४.४२	३००६.१९	६३६९.१०
कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / विशेष साधारण बाबपूर्व)	484.89	488.00	४२२.०९	9988.89	९०८.८२	9८७३.६४
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / विशेष साधारण बाबनंतर)	484.89	488.00	४२२.०९	9988.89	९०८.८२	9८७३.६४
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	880.33	808.80	333.93	८५१.७३	६८३.६९	9338.08
कालावधीकरित एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष						
उत्पन्न (करानंतर))	७५९.४०	४४२.११	३८२.९४	9२०१.५१	७३४.५६	१५२७.९६
समभाग भांडवल	२२३.७६	२२३.७६	२२३.७६	२२३.७६	२२३.६५	२२३.७६
मागील लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून राखीव						938८४.८७
उत्पन्न प्रतिभाग रु.२/ – प्रती (वार्षिकीकरण नाही) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
अ. मूळ	3.20	3.40	२.९४	0.88	4.88	99.७२
ब. सौमिकृत	3.60	3.40	२.९३	0.83	4.8८	99.69

वरील लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३०

सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.advancedenzymes.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३. महत्वाची एकमेव वित्तीय निष्कर्ष माहिती खालीलप्रमाणे: (रु							
		संपलेली तिमाही		संपलेली	संपलेले वर्ष	П	
तपशील	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9940.8८	9२५०.२४	003.00	२४०७.७२	9६३३.३५	३५१४.११	
करपुर्व नफा	२९६.१९	८१३.९६	9२३.२9	9990.94	८४४.७७	१२०५.२८	Ш
करानंतर नफा	२२२.८२	७३९.८१	९१.२६	९६२.६३	७६१.८२	9028.20	П

दिनांकः १२ नोव्हेंबर २०२५



पूर्णवेळ संचालव

मंडळाच्या आदेशान्वये



जाहीर सूचना

वेरजी नानजी संधा हे खोली क्र.सी-११, क्षेत्रफळ ३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र**.** गोराई (१) श्रेयस कोहौसोलि लॉट क्र.५१, रोड क्र.आरएससी-१८, गोराई-१, बोरिवर (पश्चिम), मुंबई-४०००९१ (यापुढे **सदर मालमत्ता** म्हण् . संदर्भ) येथे असलेल्या जागेच्या बाबतीत पूर्णपणे जप्त . गल्या मालकीचे आणि कायदेशीर मालक म्हणून पुरेसे गत्र आहेत.

माझ्या अशिलाने ही मालमत्ता पर्वीचे मालक श्रीमर्त गीता अनिल बिंगी, श्री. अनिल कृष्णराव बिंगी यांची **गत्नी** यांच्याकडून दिनांक १९ जुलै, २०१० रोजीच्य दिणीकृत करारनामानुसार खरेदी केली आहे, ज्याव न्तऐवज क्र.बीडीआर२-६७७१-२०१०, दिनांक 0.0७.२0१0. नोंदणी पावती क्र.६७८२. संयक्त उप बंधकांचे कार्यालय, बोरिवली-१, एम.एस.डी. यांच्य उपरोक्त श्रीमती संगीता अनिल बिंगी यांनी ही मार

यांचे मयत पती **श्री. अनिल कृष्णराव बिंगी** यांच्याकडुः नेळवली होती, ज्यांचे दिनांक २० एप्रिल, २००९ रोर्ज ाध्य प्रदेश येथे निधन झाले होते आणि त्यांच्या पश . श्रीमती संगीता अनिल बिंगी (विधवा पत्नी), २. कुमार्र बिंगी (मुलगा) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार तिनिधी आहेत. आणि ज्याप्रमाणे **श्री. राधिका अनि** <mark>बिंगी-मुलगी व श्री. तन्मय अनिल बिंगी-मुलगा</mark> यांन यांची आई **श्रीमती संगीता अनिल बिंगी** यांच्या नारं देनांक २७.०९.२०१० रोजी संयुक्तपणे सदर मालमत्ता माई मशील **श्री. विरजी नानजी संधा** यांना विक्री करण्याकरि गंची संमती आणि ना-हरकत प्रतिज्ञापत्र दिले होते.

आणि ज्याअर्थी दिनांक २७.०९.२०९० रोजीचे वरी नंमती सह ना-हरकत प्रतिज्ञापत्र हरवले /गहाळ झाले आहे आणि योग्य ती तपासणी केल्यानंतरही ते सापडत नाही ग्रामुळे माझ्या अशिलाने दिनांक ११.११.२०२५ रोजी मुंबई पोलिस, बोरिवली पोलिस ठाणेमध्ये लापता तक्रार क्र.१४९०३०-२०२५ अंतर्गत ऑनलाइन तक्रार दाखर

आणि आता श्री. विरजी नानजी संधा हे एकमेव प ालक असल्याने वरील मालमत्ता इच्छुक खरेदीदार विक्री करण्यास इच्छुक आहेत.

सदर मालमत्तेवर किंवा त्याच्या कोणत्याही भाग रसा, ताबा, विक्री, भाडेपट्टा, गहाणखत, शुल्क, बक्षीस ट्रस्ट, लीन किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणताह रावा असलेल्या सर्व व्यक्ती, बँका, वित्तीय संस्था, किंवा न्य उपरोक्त दिनांक २७ ०९ २०१० रोजीचे प्रत्य संप्रती स ग-हरकत प्रतिज्ञापत्र आढळले तर. त्यांनी या तारखेपास १४ (चौदा) दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्य राज्यासह ते लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा असे गही परले जाईल की, कोणतेही दावे नाहीत आणि/किंवा दावे, जर असतील तर, ते माफ केले जातील असे मानल

आज दिनांकीत १३ नोव्हेंबर, २०२५ सही/-ॲड. मेहुल एस. ठक्कर मुंबई उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large Housing Society Limited having its address at Rose and Jasmine Building Fellowship Apartments CHSL, Pestom Sagar, Road No.4, Chembur,

nave in their possession a photocopy (the registered Indenture dated 15th September, 1972 bearing registrati no. 5054 of 1972 and a photocopy of the registered Indenture dated 31st July

1972, both within the Registration Sub-District and District of Mumbai Cit and Mumbai Suburban, 'M' Ward (said registered Indentures), by which one Mr. Nanalal Juthabhai Vyas had transferred, sold and conveyed unto the said Society, all that piece and parcel of Plot No. 15 and Plot No. 16, and CTS Nos. 600 and 601 situate lying and bei

lowever, the original registered Indenture Society while in their exclusive custody Inspite of due diligence the registered Indentures could not be found.

Any transaction/ dealing in respect of o in the form of any right, title and interest in the said Property or any part thereof by way of mortgage by deposit of original title deeds, mortgage, charge, lien, sale assignment transfer of development rights, development agreement / joint development agreement / joint venture gift, lease, leave & license, inheritance exchange, trust, possession, adverse possession, easement, maintenance attachment, injunction by any Court Tribunal or any other Quasi- Judicial Authority, lis pendens or otherwise

owsoever made/ done by any person public at large is unacceptable,

Society and/ or Managing Committee of the said Society and/or any of its nember/s shall not be responsible, liable accountable, answerable to any such

vhatsoever in nature, which please not any person, having the rightful / wrongfu possession / custody of the original registered Indentures shall forthwith handover the same at the address

SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

Jasmine, Fellowship Apartments CHSL Pestom Sagar, Road No.4, Chembur be the Lessee ('said Lessee'), in respe marked as B-I on the Property Card, of Bombay City and Bombay Suburba

admeasuring an area of about 2917.0 Sq. mtrs. as per Conveyance Deed-2986.41 Sq. mtrs. or thereabouts and inder Ward No. "M-West" and bounded as follows: On or towards East by :

On or towards West by Paman Apartment On or towards North by On or towards South by

Hon.Secretary / Hon.Chairman For Fellowship Apartments CHSL, Rose and Jasmine Building, Fellowship Apartments CHSL



ाधिका अनिल बिंगी (मुलगी) आणि ३. श्री. तन्मय अनिल

कार्यालय पत्ता: दकान क्र.५, बंगला प्लॉट क्र.३०३ २३१, क्लस्टर प्लॉट क्र.५३२ समोर, ऑक्सफर्ड शाळेजवळ, सेक्टर ५, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७

by Fellowship Apartments Co-Operative Mumbai- 400089 (said Society)

1972 bearing registration no. 4270 of

at in the Registration District and Sub-District of Bombay City and Bomba Suburban admeasuring an area of abou 2917.01 Sq.mtrs, as per Conveyance Deed - 2986.41 Sq. mtrs. or thereabout and under Ward No. "M-West" respectively as more particularly mentioned in the said registered Indentures.

nenforceable, invalid, illegal, infructuous null & void and void ab initio and the said

erson, whether directly and / or indirectly

in any capacity or in any manner mentioned below

ALL THAT piece and parcel of land together with Buildings Rose and Mumbai- 400089, who are claiming to of all that piece and parcel of plot of land bearing Plot No. 15 and 16 and CTS No. 600 and 601 situate lying and being at in the Registration District and Sub-Distric

Rekha Renu Apartment Shinde Building / 60 Ft Road (Rd. No.4 Satyavati Sadan

Dated this 13th day of November, 2025

Pestom Sagar, Road No.4, Chembur,

पीएस आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड सर्विसेस लिमिटेड **ांदणीकृत कार्यालय:** ३०८, बी२बी अगरवाल सेन्टर, मालाड इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, कांचपाडा, मुंबई–४०००६४

सीआयएन: एल७२९००एमएव१९८२पीएलसी०२७१४६ ई-मेल:psitinfra@gmail.com, वेबसाईट:www.psitinfrastructure.co.in o सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (ক্.লান্তান

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेले ६ महिने ३०.०९.२३५ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित
٩. २.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष	(0.09)	-	६ ४.३२	90.08
3.	साधारण बाबपुर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष	(२५.७०)	(৩.৩५)	(920.09)	(५७.६२)
8.	(जनवारात्म्य बायुर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष	(२५.७०)	(७.७५)	(920.09)	(५७.६५)
ч.	(अपवारानयः आणि ग्रिया विश्वव साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष	8.49	(७.७५)	(८९.८०)	(83.98)
	उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल	8.49	(৩.৩५)	(८९.८०)	(83.98)
۰. ۵. ۷.	(द.मु.१०/– प्रत्येकी) इतर सममाग उत्पन्न प्रतिमाग (विशेष साधारण बाबपुर्व) रू.१०/– प्रत्येकी	५३७६.००	५३७६.००	५३७६.०० (२०८०.४४)	५३७६.०० (१९९०.६४)
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) अ) मूळ ब) सौमिकृत	0.09 0.09	(0.09) (0.09)	(0.90) (0.90)	(0.0c) (0.0c)

क्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षांचे सविस्त न्यातील उतारा आहे. ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन पनीच्या www.psitinfrastructure.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य

दिनांक: ११.११.२०२५



पीएस आयटी इन्फ्रास्टक्चर ॲण्ड सर्विसेस लिमिटेडकरि कवरलाल के. ओझ

व्यवस्थापकीय संचालव

जाहीर नोटीस

वसई येथील मा. जी. जे. श्रीसुंदर, दिवाणी न्यायाधिश व स्तर, वसई हयांच्या न्यायालयात

ने.ता. १९/१२/२०२५ चौकशी अ.क्र. १६७/२०२५ नि.क्र. ०५

.... Applicant

Dilip Sadanand Patil Add: D 504, Sethia Green View, Motilal Nagar No. 2 lanthan Hotel Lane, Goregaon (West), Mumbai - 400104

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक १०/१०/२०२५ रोजी हया Late Satish Sadanand Patil हतांक २९/०९/२०२२ रोजी मयत याले असन त्यांच्या मालमनेसंबंधी वारम टाखला (हेअरशिप प्रमाणपत्र णेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक १६७/२०२५ दाखल केला आहे.

SCHEDULE OF THE PROPERTY								
Sr.No.	Property Details	Valuation						
1.	Flat No. F 305, admeasuring 348 sq.ft. of carpet area on 3rd Floor of Pearl Apartment situated near Baba	Rs. 11,00,000/- (Rupees Eleven						
	Ground, Virar (West), Vasai Virar City,	Lakhs Only						

ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात **चौ अर्ज कमांक १६**७/ २०२५ दाख केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क, हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हय यायालयात दिनांक १९/ १२/ २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहिर नोटीस प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरह वारस दाखल देण्याबाबत ज गेणत्याही इसमांची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखला देण्यात

येईल हयाची कपया नोंद घेण्यात यावी. भाज दिनांक **२७/ १०/ २०२५** रोजी माझ्या सहिनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.



अधिक्षक दिवाणी न्यायालय व स्तर वसई

AUTHUM ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड

सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पाइँट, मुंबई-४०००२१. संपर्क कार्यालय: ११वा मजला, दी रुबी, नॉर्थ-वेस्ट विंग, सेनापती बापट रोड, दादर पश्चिम,

म्बई-४०००२८. वेबसाईट:www.authum.com, ई-मेल:<u>secretarial@authum.com,</u> दुर.क्र.ः(०२२) ६७४७२११७

टपाल मतदान सूचना व ई-वोटिंगची माहिती सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीने ९०.११.२०२५ रोजी टपाल मतदान सूचना (सूचना) दिनांक १२.११.२०२५, सर्व सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवली आहे, ज्यांचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ नाभार्थीच्या यादीमध्ये आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून शुक्रवार ०७.११.२०२५ रोजी प्राप्त गलेले मालक (पात्र सदस्य) आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीकडे उपलब्ध होते.

रूचनेची प्रत कंपनीच्या वेबसाइटवर (www.authum.com), बीएसई लिमिटेड www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (www.nseindia.com) आणि . हंपनीला रिमोट ई-व्होटिंग सेवा प्रदान करणारया एजन्सीची वेबसाइट उदा. सीडीएसएल (www.evotingindia.com) च्या संबंधित विभागावर देखील उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना . सूचना प्राप्त होत नाही ते उपरोक्त वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात.

कंपनी तिच्या पात्र सदस्यांना, कंपनी कायदा, २०१३ चे कलम १०८ आणि ११० (कोणत्याही वैधानिक फेरफारसह किंवा त्यामध्ये सध्या अंमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) आणि इतर लागू तरतुदींनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (अधिनियम) (कोणत्यार्ह वैधानिक फेरफारसह किंवा त्यामध्ये सध्या अमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) सहवाचिता, सहकार मंत्रालय, भारत शासनद्वारे वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर. २०२०. सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३ जन. २०२१, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, सामान्य परिपत्रक क्र.३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ रोजीचे , सामान्य परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ , सामान्य परिपत्रक क्र.0९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ , सामान्य परिपत्रक क्र.0९/२०२४ दिनांक १ सप्टेंबर, २०२४ आणि सामान्य परिपत्रक क्र.०३/२०२५ दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ (एमसीए परिपत्रके) तसेच सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन. २०१५ चे नियम ४४ (लिस्टिंग रेग्यलेशन्स), सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि इतर कोणतेही लागू कायदा, नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम (कोणत्यार्ह वैधानिक फेरफारसह किंवा त्यामध्ये सध्या अंमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) नुसार १०.११.२०२५ रोजीचे सूचनेत नमुदप्रमाणे ठरावावर विहित मान्यता देण्यासाठी विद्युत स्वरुपाने (ई-व्होटिंग) तसेच

रिमोटने मतदानाची सूचना कंपनीकडून दिली जाईल. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कर्मचारी स्टॉक ऑप्शन स्कीम २०२५ ला मान्यता. योजना २०२५ अंतर्गत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्टक्चर लिमिटेडच्या उपकंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना कर्मचारी स्टॉक पर्याय देण्यासाठी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कर्मचारी स्टॉक पर्याय योजना २०२५ (योजना २०२५) ला मान्यता

एमसीए परिपत्रकानुसार, पोस्टल बॅलेट फॉर्म आणि प्री-पेड बिझनेस लिफाफ्यासह नोटिसच्या प्रत्यक्ष प्रती

कोणत्याही सदस्याला पाठविल्या गेल्या नाहीत. त्यानुसार, मतदानास पात्र असलेल्या सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संप्रेषण म्हणजे पोस्टल बॅलेट फॉर्म सबमिट करण्याऐवजी त्यांची मते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊन केवळ ई-व्होटिंगपुरता मर्यादित आहे. शुक्रवार ०७.११.२०२५ (कट-ऑफ तारीख) पर्यंत कंपनीचे इक्विटी शेअर्स धारण करणारे सदस्य . केवळ नोटीसमध्ये निर्दिष्ट केलेल्या ठरावाच्या संदर्भात ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याचा हक्कदार

ई-व्होटिंगसाठी यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती करू शकतात. ई-व्होटिंग सुविधेमध्ये प्रवेश करण्यासाठी सदस्यांनी त्यांच्या डीमॅट खात्यात त्यांचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी योग्यरित्या

असतील. कट–ऑफ तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली

अपडेट करणे आवश्यक आहे. ई-मेल आयडी यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, कंपनी किंवा आरटीए ई-मेल आयडीचे तपशील प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत शेअर करेल.

मतदानाची पद्भत: (१) डीमॅट मोडमध्ये कंपनीचे इक्रिटी शेअर्स धारण करणारे वैयक्तिक भागधारक, (२) डीमॅट मोडमध्ये कंपनीचे डिकटी शेअर्स धारण करणाऱ्या व्यक्तींशिवाय इतर भागधारक आणि (३) भागधारक ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकत केलेला नाही. ते नोटीस ट द नोटिसमध्ये स्पष्ट केले आहे. ज्या व्यक्तींनी शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनले आहेत त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळू शकतो आणि ज्या व्यक्ती त्यांचा यूजर आयडी आणि पासवर्ड विसरल्या आहेत, ते ते मिळव शकतात/उत्पन्न करू शकतात.

ई-मतदान कालावधी **गुरुवार,१३.११.२०२५ (स.०९.००वा. भाप्रवे)** रोजी सुरू होईल आणि शुक्रवार ,१२.१२.२०२५ (सायं.०५.००वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. या कालावधीत, कंपनीचे . पात्र सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे ई-वोटिंगला परवानगी दिली जाणार नाही आणि उपरोक्त कालावधी संपल्यानंतर ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे त्वरित अक्षम केले जाईल. एनएस्डीएल वेबसाइटवर कोणत्याही तांत्रिक सीडीएसएल वेबसाइटवर कोणत्याही तांत्रिक

:येच्या बाबतीत संपर्क तपशील समस्येच्या बाबतीत संपर्क तपशील लॉगिन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामन लॉगिन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामन रणाऱ्या सदस्यांना evoting@nsdl.co.in वर विनंती करणारे सदस्य helpdesk.evoting@cdslindia.com पाठवन एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात वर विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साध टोल फ्री क्र.१८०० २१ ०९९११ वर कॉल करु शकतात. ०२२- २४९९ ७००० वर कॉल करू शकतात.

कंपनीच्या संचालक मंडळाने केवळ ई-मतदान प्रक्रियेद्वारे, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पोस्टल मतपत्रिका आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून भागीदार मयंक अरोरा आणि कंपनी, कंपनी सचिव श्री. मयंक अरोरा (सदस्यत्व क्र.एफ१०३७८) यांची नियक्ती केली आहे.

टाकलेल्या मतांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, छाननीकर्ता त्यांचा अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना किंव त्यांनी अधिकत केलेल्या व्यक्तीला सादर करेल. ई-मतदानाचे निकाल कंपनीचे अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत के लेल्या व्यक्तीद्वारे मंगळवार, १६.११.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनी (www.authum.com) आणि सीडीएसएल (www. evotingindia.com) आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात देखील प्रदर्शित केले. एकाचे वेळी बीएसई लिमिटेड (www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (www.nseindia.com) यांना त्यांच्या वेबसाइटवर ठेवण्यासाठी पाठवले जाईल. ठराव, मंजूर झाल्यास, ई-मतदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजे शुक्रवार ,१२.१२.२०२५ रोजी रीतसर पारित केले गेले असे मानले जाईल.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्र.१८०० २१ ०९९११ वर कॉल करा.

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेडकरिता

दिपयंती जैस्वार कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दिनांक: १२.११.२०२५